

auf **इ** und **उ** auslautenden Nominalstämme KĀTANTRA 2,1,50. 65.
अग्निकुण्ड KATHĀS. 8,18. 20,86. P. 3,3,116, Schol. — Vgl. वक्षिकुण्ड.
अग्निर्गर्भ 2) a) nicht N. einer Pflanze, sondern ein best. schaumartiger Stoff auf dem Meere (पश्चिमसमुद्रे प्रसिद्धः); vgl. RĀGĀN. 6,79.
अग्निरूप ein zum Dampfbad eingerichtetes Gemach KĀRAKA 1,14.
अग्निज 2) b) wie **अग्निर्गर्भ** 2) a) zu verbessern; vgl. RĀGĀN. 6,79. Am Ende ist **अग्निवात्** zu lesen.
अग्निजात् desgl. ebend.
अग्निजिङ्का 2) (Nachträge) RĀGĀN. 4,131.
अग्निनिर्यास wie **अग्निर्गर्भ** 2) a) zu verbessern; vgl. RĀGĀN. 6,79.
अग्निपट (Nachträge) LĀTĀ. 4,12,8. 9 (gedr. Ausg.). als adj. mit **अथ** VAITĀN. 5. 6.
अग्निपात m. Sprung in's Feuer KĀLAĀKARA 4,218.
अग्निप्रभा f. (sc. शतपदी) ein best. giftiges Insect SUÇA. 2,290,4.
अग्निविन्दु, so zu lesen st. °विन्दु.
अग्निवोड़ा, so zu lesen st. °वीड़ा. Bez. der Silbe रम् WEBER, RĀMAT. UP. 318, N. 11.
अग्निमन् m. nom. abstr. von **अग्नि** VĀMANA 5,2,56.
अग्निमन्त्य 2) RATNAM. 5. RĀGĀN. 9,22.
अग्निरोक्तिणी f. eine best. Krankheit, = वक्षिरोक्तिणी SUÇA. 2,121,18.
अग्निविन्दु, richtiger °विन्दु.
अग्निवोड़ा, richtiger °वीड़ा; vgl. oben.
अग्निवेल्पा f. die Zeit, wo man die Feuer zu entzünden pflegt, Nachmittag ĀÇV. GRĀJ. 4,6,5.
अग्निसज्जा f. v. l. für **अग्निपूल** SUÇA. 1,32,2. nach KAKRADATTA etwa Stockung der Verdauung; vgl. सज्जा 2).
अग्निसंभव m. = **अग्निर्गर्भ** 2) a (s. oben) RĀGĀN. 6,79.
अग्निलोका n. Brandopfer Spr. (II) 3174.
अग्न्युत्पात m. etwa ein aus dem Erdboden hervorloderndes Feuer KĀRAKA 1,8.
1. **अग्र** 1) SŪRJAS. 3,2. 6,6. Am Ende, über die wechselnde Stellung im comp. vgl. VĀMANA 5,2,22. — 6) vgl. साय.
2. **अग्र**, f. अग्रा (sc. रेखा) measure of amplitude i. e. distance from the extremity of the gnomon-shadow to the line of the equinoctial shadow SŪRJAS. 3,7. 23. 27. fig. 39.
अग्रग adj. (f. आ) am Ende eines comp. durch das Ende von — gehend: Linie SŪRJAS. 3,6.
अग्रज n. etwa Spitz: सुरसायज् SUÇA. 2,294,3. man könnte auch अ-यज् der beste vermuten.
अग्रज्या f. sine of the sun's amplitude SŪRJAS. 3,28. 30.
अग्रणी, चतुर्वर्गे अग्रणीर्मतः: (so zu lesen) HEM. JOGĀC. 1,14.
अग्रपेत्यर्थ m. Brustwarze; am Ende eines adj. comp. f. आ KATHĀS. 124,197.
अग्रवोड़ा, so zu schreiben st. °वीड़ा.
अग्रमुख als Bein. der Sonne MBH. 3,10809.
अग्रपातर् nom. ag. der vorangeht R. 7,21,28.
अग्रसंयाया lies ad ĀÇK. 78.
अग्ररूपा adj. nicht ausdrücklich erwähnt, — genannt (Gegens. मरु-

पात्र) PAT. a. a. O. 4,2,a.
अग्राशन (1. अग्र + 2. श्वेत) adj. vor JMD (abl.) essend MĀRK. P. 32,30.
अग्रेसरिकार् (अग्रेसर + 1. कार्) an die Spitze stellen PRAB. 87,16.
अघात m. Nichtverletzung TBA. 1,6,2,3.
अङ्ग 9) Bez. der Zahl neun SŪRJAS. 1,30. fg.
अङ्गन HEM. JOGĀC. 3,110. Bildlich: मरुता महत्वस्य किमङ्गन्म् warum prägt man Grossen den Stempel der Grösse ein? d. i. warum bezeichnet man sie als gross? SPR. (II) 5287.
अङ्गुर 1) pl. junges Gras: प्रावदूले (so zu lesen) प्रोक्तिः राजमार्गं पथाङ्गुरः: SPR. (II) 5684.
अङ्गुशशपद MBH. 3,978.
अङ्गुष्ठ VARĀH. BRH. S. 55,27, v. l.
अङ्गुल KĀRAKA 1,27. SUÇA. 2,54,2.
अङ्गुष्ठा m. = अङ्गुष्ठ VARĀH. BRH. S. 55,27. 29.
3. अङ्ग 6) SŪRJAS. 8,2.
अङ्गजात m. = अङ्गजः Sohn; pl. Kinder SPR. (II) 3749.
अङ्गण KATHĀS. 19,33.
अङ्गद 1) ein Sohn Lakshmaṇa's R. 7,102,7. 8.
अङ्गदीय adj. dem Aṅgada (Lakshmaṇa's Sohne) gehörig: पुरी R. 7,102, 8.
अङ्गहृष्ट 2) lies Haar am Körper. Fell (eines Esels) ĀÇC. 5,8. Feder: मपूराङ्गसूक्ष्मः HARIV. 3832.
अङ्गलात्मा KĀRAKA 1,27.
अङ्गलाम् KUMĀRAS. 7,91. vielleicht herzustellen HARIV. 12006.
अङ्गारक 1) b) SŪRJAS. 12,24. — c) ein Asura (vgl. Nachträge) KATHĀS. 112,27. — f) ein best. Vogel, das Männchen der Kālikā PAT. a. a. O. 6,92,b.
अङ्गारकीविका f. Kohlengewerbe d. i. ein Gewerbe, bei dem man Kohlen braucht, HEM. JOGĀC. 3,98. 100.
अङ्गारवती f. N. pr. einer Tochter des Asura Aṅgāraka KATHĀS. 112, 28.
अङ्गिरस m. = अङ्गिरस् 2) R. 7,36,32. 59,2,33.
अङ्गीकार्, वाणिज्यम् so v. a. sich dem Handel widmen SPR. (II) 4025.
सङ्ग्रहङ्गीकृतो नरः so v. a. beherrscht von HEM. JOGĀC. 2,110. — caus. JMD dahin bringen, dass er in Etwas einwilligt; mit doppeltem acc. KATHĀS. 94,109.
अङ्गुल 3) SŪRJAS. 3,4. 2. 5. 21. 28. 40. 4,25. fig. 6,2. 17. 10,9. 13,5.
अङ्गुलिषङ्गः vgl. VĀMANA 5,2,90.
अङ्गुष्ठिका f. ein best. Strang Comm. zu VARĀH. BRH. S. 54,109. im Text steht भृङ्गोपमाङ्गुष्ठिकपुष्पिका, welches in भृङ्गोपमा und आ° adj. aufgelöst werden kann: der Blüthe von — gleichend.
अङ्गुष्म HARIV. 3190.
अच्, अचित् ungenau für आचित् beladen — , bespickt mit, voll von:
• मधुपाचितमेघकाल Z. d. d. m. G. 27,79. — अच्चय् s. bes.
— आनु nachgehen, folgen: अच्चस्मान् BHĀG. P. 10,9,10.
— आ Z. 1 lies 10,18,6 st. 9,18,16. (Nachträge) lies Z. 2 st. Z. 12.
— उद् 1) absol. उद्देश्यम् ĀÇT. BR. 3,3,2,14. fgg.
— समुद्, partic. समुदत्ता in die Höhe gehoben AK. 3,2,39. — Vgl.